

५६३
५७१

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे - १६

(यापुढील पत्रव्यवहारासाठी खालील क्रमाक व दिनांक याचा उल्लेख करावा.)
(जागेच्या व इमारतीच्या कायदेशीर मालकी हक्कांचे संदर्भ लक्षात न घेता अर्जदारास हे संमतीपत्र
देण्यात येत आहे.)



बांधकाम चालू करण्याकरिता दाखला
(कमेन्समेन्ट सर्टिफिकेट)

संस्थान बांधकाम चालू करण्याचा दाखला आणि बांधकामाचे संमतीपत्र महाराष्ट्र नगर रचना अधिनियम,
सन १९६६ ची कलमे ४४ / ४५ / ५८ / ६९, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ ची
कलमे (सेक्शन्स) २५३ व २५४, व महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम
१९७१ यांतील तरतूदीप्रमाणे खालील अटीवर देण्यात येत आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
पुणे पिंपरी चिंचवड क्षेत्र
मुथा चैंबर्स, सेनापती बापट मार्ग,
पुणे - १६.

जा.क्र. ६८९
दिनांक ३१/१०/०८

प्रति, केवार अलोलिएटल्स लक्फे
क्षी व्युचकांत निवृत्ती निकम

द्वारे

आर्किटेक्ट.-
अॅकार अलोलिएटल्स
१४२, वृषभी इंडिस्ट्रीज
झाँडाऊकडू ब्रोड, पुणे

यास -

महाराष्ट्र नगररचना अधिनियम, सन १९६६ ची कलमे ४४ / ४५ / ५८ / ६९, मुंबई प्रांतिक
महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ ची कलमे (सेक्शन्स) २५३ व २५४, व महाराष्ट्र झोपडपट्टी
(सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ पिंपरी चिंचवड महानगरपालिका सीमेतील
डिल्ली. नोंदवा २९० आ, श्वाशीव घेठ, पुठो. मधील
बांधकाम करण्यासाठी झो.पु.प्रा.ला तुम्ही नोटीस दिली, ती दि. २१०९०९ या दिवशी पोहचली
त्यावरून काम करण्यास खाली लिहिलेल्या सर्व अटीवर (भाग १) व काही महत्वाच्या सूचनावर
(भाग २) तुम्हास हे संमतीपत्र देण्यात येत आहे.

~~कानूनी अभियंता~~
~~झोपुपा.~~

~~स्वाक्षर्यक अभियंता~~
~~झोपुपा.~~

(भाग - १)

- १) सदरचे संमतीपत्रानंतर यापूर्वी संबंधीत प्रस्तावासाठी दिलेली सर्व संमतीपत्रे रद्द समजावीत.
- २) सदर योजनेच्या अंतर्गत रस्त्यावरील पाथवेवरील / दिवाबती / पाणीपुरवठा नलीका, जलोत्सारण
वाहिन्या इत्यादीची तरतूद व देखभाल करण्याची जबाबदारी विकसकावर राहील.
- ३) सदर योजनेमधील इमारतीसाठी कोणत्याही प्रकारचे स्वंतंत्र कुंपण / सिमाभिंत घालणे अनुज्ञेय
नाही. परंतु संपूर्ण योजनेच्या क्षेत्रासाठी कायमस्वरूपी कुंपण / सिमाभिंत काम चालू करणेपूर्वी
झो.पु.प्रा.चे मार्गदर्शनाखाली बांधणे आवश्यक आहे.

- ४) सदर योजनेसाठी संबंधीत मनपा पाणीपुरवठा करू शकत नसेल तर पुरेश्या पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधीत विकसकावर राहील.
- ५) सदर योजनेमध्ये मंजूर करण्यात येणा-या डी.पी. रस्त्याचा विकास संबंधीत मनपाच्या प्रचलित नियम व धोरणानुसार व मार्गदर्शनाखाली करण्याची जबाबदारी विकसकावर राहील.
- ६) डी.पी.रोड मधील क्षेत्राचा ताबा संबंधीत मनपाच्या संबंधीत कार्यालयाकडे सुपुर्त करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती कार्यवाही पूर्ण करून भोगवटापत्र मागणेपूर्वी ताबेयादी झो.पु.प्रा.कडे सादर करणार
- ७) बांधकामास सुरुवात करण्यापूर्वी संबंधीत मनपाचे स्पेशिफिकेशन व धोरणानुसार पोहोच रस्ता तयार करणार व त्याची देखभाल करण्याची जबाबदारी विकसकाची राहील.
- ८) संबंधी सुधारित विकास योजना आराखडा महाराष्ट्र सरकारने दि.५/१/१९८७ या दिवशी मान्य केला आहे. त्यास अनुसरून नवीन कामास काही उपसर्ग पोहोचत असल्यास अथवा हानी होत असल्यास त्याप्रित्यर्थ कोणत्याही प्रकारची भरपाई मागता येणार नाही. व ती देण्याची जबाबदारी झो.पु.प्रा. वर नाही.
- ९) सोबतच्या नविन / दुरुस्त नकाशात दाखविल्याप्रमाणे काम केले पाहीजे.
- १०) जोत्यापर्यंत काम आल्यावर सेट बँक, मार्जिनल ओपन स्पेसेस इ. बाबी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाकडून तपासून घेतल्याशिवाय जोत्यावरील काम करू नये.
- ११) संबंधीत मनपाचे संबंधीत खात्याकडील नकाशानुसार प्राप्त झालेली रस्त्याची प्रमाणरेषा जागेवर आखून घेणार व मगच बांधकाम सुरु करणार या अटीवर हे संमंतीपत्र देण्यात येत आहे.
- १२) सोबतच्या नकाशावर / भागे लिहिलेल्या / चिकटविलेल्या अटींवर हे संमंतीपत्र देण्यात येत आहे.
- १३) ज्या प्लॉट्सवर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी प्रत्येक विकसकाने इमारतीसमोर कंपाउंड वॉलच्या आत वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतूदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थीत वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. त्याशिवाय ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट (भोगवटापत्र) मिळणार नाही. रस्त्यावरील झाडांना जरूर ते संरक्षण कुपन अर्जदाराने करावायाचे आहे.
- १४) इमारतीचे भोगवटापत्र देताना रस्त्यावरील व आतील बाजूस टाकण्यात आलेले इमारतीचे अविशिष्ट सामान व राडारोडा उचलून जागा साफ केल्याशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही. राडारोडा कोठे टाकावा याबाबत संबंधीत मनपाच्या घरपोडी विभागामार्फत मार्गदर्शन खाली कार्यवाही करावी.
- १५) काम सुरु करण्यापूर्वी संबंधीत मनपाच्या मा. नगर उपअभियंता (जलोत्सारण) व (पाणीपुरवठा) यांच्याकडे नकाशे दाखल करून संबंधित कामासाठी पूर्वमान्यता घेतल्याखेरीज जागेवर कोणतेही काम सुरु करू नये.
- १६) नवीन बांधकाम सुरु करताना संबंधित जागेमध्ये झाडे असल्यास ती वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतूदीनुसार पूर्वपरवानगी घेल्याशिवाय तोडू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येते याची नोंद घ्यावी.
- १७) जे बांधकाम नकाशात पाडणार म्हणून दर्शविले आहे. ते झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र निर्मुलन आदेश अधिनराहून पाडण्याचा तपशील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सादर करून त्यांचे अनुमतीने पाडणार.
- १८) मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत व हद्दीबाबत वाद निर्माण झाल्यास त्यास विकसक जबाबदार राहतील.
- १९) कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा संडास / मुता-या तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधल्या पाहीजेत. जुने संडास व मोरी असल्यास या प्रमाणे संडास, मुतारी बांधण्याची गरज नाही.

सदर संमंतीपत्रा प्रमाणे काम करताना नगररचना अधिनियम अगर त्यास अनुसरून केलेले नियम व पोटनियम यांचा भंग होता कामा नये.

सदर संमंतीपत्रासंबंधी काहीशंका कामास आरंभ करण्यापूर्वी झो.पु.प्रा.कडे तसे कळवून स्पष्टीकरण करून घ्यावे.

बांधकाम चालू करण्याकरिता दाखला
 (कमेन्समेन्ट सर्टिफिकेट)
संबंधी काही महत्वाच्या विशेष सूचना
 (भाग - २)

582

582

- १) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६३ अन्वये विकसकाने इमारत पूर्ण होताच झो.पु.प्रा.च्या कार्यालयामध्ये बांधकाम भोगवटापत्र मिळण्याबद्दल अर्ज करणे आवश्यक आहे. म्हमजे मा. झो.पु.प्रा.ने नेमलेल्या अधिका-यास जागेची तपासणी करता येईल व जागेवर वावरण्यास संमंती देता येईल. याविरुद्ध वर्तन करणारा इसम मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ३९२ मध्ये सांगितलेल्या रु. ५००/- च्या दंडास पात्र होईल.
- २) नवीन घरांच्या पुरोभागी सज्जा करताना विजेच्या किंवा इतर यांत्रिक तारा हालविणे झाल्यास त्याची जबाबदारी झो.पु.प्रा.वर नाही. यासंबंधी अर्जदाराने परस्पर संबंधीत खात्याची अगाऊ संमंती घेण्याची व्यवस्था करावी.
- ३) घरांची, फाटकाची अथवा वाहनघराची दारे आत उघडणारी असावीत.
- ४) सदर मिळकतीमधून जाणा-या पाण्याच्या (विशेषतः पावसाच्या पाण्याच्या) नैसर्गिक प्रवाहाचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बंद वा कमी वा बदल करण्याची संमंती ह्या दाखल्याने दिलेली नाही.
- ५) घरबांधणीकरिता लागणारा फाळ अथवा पहाड संबंधीत मनपाला फी देऊन संमंती घेतल्याविना मनपाच्या हदीत ठेवू नये. संमंतीवाचून असा पहाड ठेवल्यास तो अपराध समजण्यात येईल.
- ६) ज्या मिळकतीप्रित्यर्थ सरकारास शेतसारा द्याव लागतो अशा मिळकती उपयोग इमारत बांधण्याकडे करणे झाल्यास मा. जिल्हाधिकारी, जिल्हा पुणे यांची मान्यता घेऊन नंतरच काम करावे.
- ७) सार्वजनिक मोकळे स्थळ अनाधिकाराने समाविष्ट केले आहे. असे संबंधीत झो.पु.प्रा.च्या निर्दर्शनास आल्यास सदरचे बांधकाम पाडून स्थळ मोकळे करून घेण्यात येईल तसे करण्यास या संमंतीपत्राने बाधा येत नाही. आणि यावेळी कोणतीही हानी झाल्यास झो.पु.प्रा. त्यास जबाबदार राहणार नाही.
- ८) प्लॉटलगतच्या लोकांना अथवा इतरांना तुमच्या कामापासून उपसर्ग किंवा दुस-या कोणत्याही प्रकारचा त्रास अगर हानी पोहोचू नये. याविषयीची जबाबदारी तुमच्यावर आहे. या संमंतीपत्राने दुस-या कोणाच्या अधिकारास बाधा येत नाही आणि तुम्ही आपल्या अधिकाराबाहेर कोणतेही बांधकाम केल्यास त्याची जबाबदारी विकसकावर राहील.
- ९) हा दाखला संबंधीत मनपा अथवा झो.पु.प्रा.च्या सेवकांनी अथवा संरक्षकाने (पोलीसाने) पाहण्यास मागितला असता दाखविला पाहिजे तसा न दाखविल्यास संमंतीपत्राविना काम चालू आहे असे समजले जाईल.
- १०) हा दाखला चार वर्षापर्यंत अस्तित्वात राहील, पुढे तो आपोआप रद्द झाला असे समजण्यात येईल. सदर संमंतीपत्राप्रमाणे काम चार वर्षानंतर करणे असल्यास नवी सुपरव्हीजन मेमोसह पुन्हा अर्ज करून संमंतीपत्राची मुदत वाढवून घेतली पाहिजे व असे संमंतीपत्र मिळाल्यानंतरच बांधकाम सूरु करावे.
- ११) विशेष प्रसंगी झो.पु.प्रा.ने लेखी आज्ञा दिली तर ती तुम्ही मान्य केली पाहिजे.
- १२) बांधकाम चालू करण्यापूर्वी संबंधीत मनपाच्या पाणीपुरवठा खात्याकडून नळास पाण्याचा मीटर बसवून घेतला पाहिजे.

१३) पाण्याच्या दाबाविषयी झो.पु.प्रा. जबाबदार नाही. संबंधीत मनपाच्या नळाच्या पाण्याचे प्रेशर कमी असल्यामुळे इमारतीच्या वरील मजल्यावर पाणी चढू शकणार नसल्यास संपूर्ण इमारतीस योग्य व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होण्याचे दृष्टीने पाण्याचा साठा करण्यासाठी इमारतीभोवतालच्या मोकळ्या जागेत विकसकास आवश्यक त्या मापाचा, डिझाइनचा व स्पेशिफिकेशन्सचा पाण्याकरिता हौद बांधांवा लागेल व त्या हौदात महानगरपालिकेची मेन वॉटर - लाईनपासून पाणी आणून ते हौदात सोडावे लागेल. त्याप्रमाणे सदर हौदातील पाणी इलेक्ट्रीक पंप बसवून सदर पंपाच्या सहाय्याने इमारतीच्या सर्वात वरील मजल्यावर पुरेशा मापाची टाकी बसवून त्यात सोडावे लागेल. व नंतर तेथून डाऊनटेक पाइप्सच्या सहाय्याने इमारतीच्या प्रत्येक मजल्यास पुरेसा पाणीपुरवठा होईल अशी जरूर ती तजवीज विकसकास करावी लागेल. सदरच्या टाकीचा आकार आवश्यकतेप्रमाणे असला पाहिजे. विकसक विजेचा पुरवठा घेण्यास तयार असतानाही वीज कंपनीकडून मिळत नसल्यास आवश्यक त्या शक्तीचा विद्युत जनित्रसंच बसवून पाणी वरच्या मजल्यावर पंप करण्याची व्यवस्था विकसकास करावी लागेल. या शर्तीप्रमाणे पंप बसवून पाणीपुरवठा तजवीज विकसकाने केल्याशिवाय बांधकाम भोगवटा पत्र (ऑफिसिल सर्टिफिकेट) दिले जाणार नाही. व इमारतीचा वापर विकसकास स्वतःसाठी अगर दुस-यासाठी करून देता येणार नाही.



१४) घरातील नळ फिटिंगचे कामाचे नकाशे मंजूर करून घेवून लायसेन्स प्लंबरमार्फत सदरचे काम केले पाहिजे.

१५) फ्लशिंग पायखाना करणे असल्यास आत पुलचेन किंवा तत्सम सिस्टिम व त्यावर पुरेशा पाण्याची बंद टाकी केली पाहिजे.

१६) झो.पु.प्रा.च्या लेखी समंतीपत्राशिवाय नवीन विहीर, तलाव किंवा डबके, हौद अगर कारंजे खोदण्याचे अगर बांधण्याचे काम करता येणार नाही.. गली ट्रॅप्स व उघडी गटारे यांना मच्छर प्रतिबंधक व्यवस्था केली पाहिजे. हौदात केरकचरा न जाईल अशी झाकणे व्यवस्थीतपणे बसवावीत. त्यास सुलभपणे काढता येईल असे मजबूत कुलूप जोडावे.. तसेच त्याच्या ओवरफ्लो (वर्किंग) पाईपला चांगल्यापैकी वायररगांझाचे संरक्षण असावे. हृदीवरील भिंतीवर फुटक्या बाचल्यांचे तुकडे बसवू नयेत. फ्लशिंग संडासचे अगर इतर संडासचे जोते नजीकच्या मध्यबिंदूपासून अगर इमारतीभोवतालच्या जागेपासून दोन फुट उंचीचे असावे.

१७) संबंधित प्लॉटबाबतच्या रस्ता, वीज, पाणी, ड्रेनेज इत्यादी डेव्हलपमेंट्स संबंधीत म्युनिसिपल स्पेशिफिकेशन्सप्रमाणेच तयार केल्या पाहिजेत अन्यथा सदर डेव्हलपमेंट्सबाबतच्या तक्रारी ऐकल्या जाणार नाहीत व रस्ते ताब्यात घेतले जाणार नाहीत.

१८) इमारतीसाठी आवश्यक त्या उदवाहक (Lift) साठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी विकसकाने घेणे आवश्यक आहे. तसेच विज उपलब्ध नसलेल्या काळासाठी आवश्यक त्या शक्तीचा विद्युत जनित्रसंच विकसकाने बसविणे बंधनकार आहे.

१९) संडास व न्हानीघरास कृत्रिमरित्या हवा व उजेडाची यांत्रिक व्यवस्था करणार.

२०) दर्शनी इमारतीसाठी कार पार्किंगची व्यवस्था मान्य नकाशानुसार यांत्रिक पद्धतीने करणार व त्यास जनरेटर सेटची व्यवस्था करणार.